

वितरण आदेश क्रमांक: २  
कोषागारातून रोख रक्कम देय अनुदान  
सन २०२२-२०२३

१५ व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील  
ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना सन  
२०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीच्या  
(टाईड ग्रँट) पहिल्या हप्त्याचे वितरण.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४  
बांधकाम भवन, मझबान पथ, फोर्ट,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ००१  
दिनांक : १८ नोव्हेंबर, २०२२.

**वाचा :**

१. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र.३१/वित्त-४, ग्रा.वि.वि.दि.९ /३/२०२०
२. शासन पत्र क्रमांक: जीपीडीपी-२०२०/प्र.क्र.३१/ पंरा-६, ग्रा.वि.वि.दि.२८/४ /२०२०
३. शासन पत्र क्रमांक: जीपीडीपी-२०२०/प्र.क्र.३९/ पंरा-६, ग्रा.वि.वि.दि.२५/९ /२०२०
४. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र. ५९ /वित्त-४, ग्रा.वि.वि.दि.२६/६/२०२०
५. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र. ५९ /वित्त-४, ग्रा.वि.वि.दि.४/१२/२०२०
६. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र. ६२ /वित्त-४, ग्रा.वि.वि.दि.१०/८/२०२०
७. पंचायत राज मंत्रालय भारत सरकार पत्र क्र.M११०१५/१६०/२०२१FD,  
दि.१२/१०/२०२२
८. केंद्र शासनाचे पत्र क्र. F.No.G.११०५/१५०/२०२० - FD दि.२६/१०/२०२२
९. वित्त मंत्रालय, भारत सरकार पत्र क्र. F१५(४)FC-XV/FCD/२०२०-२५  
दि.०९/११/२०२२

**प्रस्तावना :**

पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्यासाठी सन २०२२-२३ च्या बंधित निधीच्या (टाईड ग्रँट) पहिल्या हप्त्यापोटी रु.१०९३.९७ कोटी इतका निधी मुक्त केला असल्याचे केंद्र शासनाच्या संदर्भ क्र. ९ येथील पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाकडून राज्य शासनास प्राप्त झालेला

निधी राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने खालील निर्णय घेतला आहे.

### शासन निर्णय :

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या बंधित निधीचा (टाईड ग्रँट) स्वरूपातील पहिल्या हप्त्याचा केंद्रशासनाकडून मुक्त करण्यात आलेला रू. १०९३.९७ कोटी इतका निधी सोबतच्या विवरणपत्रात (प्रपत्र- अ ) दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी ) अनुक्रमे लेखाशीर्षाखाली (२५१५२६३७ /२५१५२६५५ /२५१५२६७३) वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विवरणपत्र अनुसार निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे ( बीम्सवर ) वितरीत करण्यात येत आहे. सदर निधी पंचायत राज संस्थांना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांमध्ये अनुक्रमे १० : १० : ८० या प्रमाणात वितरीत करण्यात येत आहे.

२. सर्व जिल्हा परिषदांनी e-Gramswaraj-PFMS-Treasury net यांच्या इंटीग्रेशनने कोषागारात देयक सादर करून पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या ICICI बँकेतील खात्यात १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी जमा करणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा परिषदेचा निधी ग्रामविकास विभागामार्फत e-Gramswaraj-PFMS Treasury net यांच्या इंटीग्रेशनने अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे देयक सादर करून जिल्हा परिषदेच्या ICICI बँकेतील खात्यात निधी जमा करणे आवश्यक आहे.

३. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, सनियंत्रण व समन्वयानाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांची राहिल.

४. वित्त विभाग (व्यय) केंद्रीय वित्त आयोग भारत सरकार यांचे पत्र क्र.१५(२)FCG-XV/FCD/२०२०-२५, दि.२/६/२०२२ आणि पंचायत राज भारत सरकार यांचे पत्र क्र.M-११०१५/१६१/२०२०-FD, दि.७/६/२०२२ अन्वये ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरावर म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मध्ये प्रशासक कार्यरत आहे अशा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचे वितरण केले जाणार नाही. सध्या राज्यात २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समिती आणि ८२० ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक कार्यरत आहेत. अशा या सर्व ग्रामीण

स्थानिक स्वराज्य संस्थांना या आदेशाद्वारे १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या सन २०२२-२३ च्या बंधित निधीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नाही.

५. पंधराव्या वित्त आयोगाच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी वितरीत केलेल्या अनुदानातून घ्यावयाची कामे, त्याचे नियोजन, समन्वय व नियंत्रण याबाबतच्या मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र. ४, ५ व ६ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच बंधित निधीतून (टाईड) करावयाची कामे, त्याचे नियोजन याबाबतच्या अतिरिक्त मार्गदर्शक सूचना संदर्भ क्र.५ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षापासूनच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या वितरीत निधीतून पंचायतराज संस्थानी ग्रामपंचायत विकास आराखडयानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची असून यासंदर्भातील सूचना ग्राम विकास विभागाकडून संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या आहेत.

६. वरील प्रक्रियेमध्ये गावातील सद्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करून गावाच्या गरजांची निश्चिती करून कामे ठरविण्याचे अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहेत.

७. टाईड ग्रॅटचा वापर पुढील पायाभूत सेवांसाठी करावयाचा आहे. :-

१. स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती

२. पेयजल पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलींग.

टाईडग्रॅटच्या ५०% निधी हा वरील नमूद दोन बाबींसाठी करावयाचा आहे. जर वरील दोन बाबींपैकी एकाची पूर्णतः अंमलबजावणी झाली असेल तर त्यासाठीचा निधी दुस-या बाबीसाठी खर्च करण्यात यावा.

८. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थानी प्राप्त निधीपेक्षा जास्त खर्च करू नये व जास्तीचे आर्थिक दायित्व निर्माण करू नये. तसेच केंद्रीय वित्त आयोग आणि पंचायतराज नवी दिल्ली यांच्या दि.१४.७.२०२१ आणि दि. ११.८.२०२१ रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सुचनांनुसार सदर निधीतून माहे डिसेंबर-२०२२ अखेर पर्यंत किमान ५० टक्के खर्च होणे आवश्यक आहे. ५०% खर्च झाल्याशिवाय केंद्रीय वित्त आयोगाकडून पुढील हप्त्याचे वितरण केले जाणार नाही. खर्च करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यावर राहिल. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरांवर माहे डिसेंबर -२०२२ अखेरपर्यंत किमान ५०% खर्च करणे आवश्यक आहे.

९. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरासाठी १५ च्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या बंधित निधीच्या (टाईड ग्रँड) पहिल्या हप्त्यापोटी राज्यास प्राप्त निधीच्या वितरणासाठी होणारा खर्च खालील ३ लेखाशिर्षाखाली करण्यात आलेल्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून खर्ची टाकावा.

१. मागणी क्रमांक-एल-३,२५१५ - इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, (००),१९६ - जिल्हा परिषदांना /जिल्हास्तरीय पंचायतींना सहाय्य (००) (००) (११) १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदांना/जिल्हास्तरीय पंचायतींना विविध विकास योजनांसाठी सहाय्य अनुदाने. (मुलभूत/बेसिक ग्रँट) (२५१५२६३७) ३१- सहाय्यक अनुदाने ( वेतनेतर) (रु.२६.४६ कोटी)
२. मागणी क्रमांक-एल-३, २५१५ - इतर ग्रामीण विकास कार्यक्रम,(००),१९७ - पंचायत समितींना सहाय्य,(००), (००) (०४)१५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायत समितींना सहाय्य अनुदाने.,(मुलभूत/बेसिक ग्रँट) (२५१५२६५५), ३१ - सहाय्यक अनुदाने ( वेतनेतर) (रु.२६.४६ कोटी)
३. मागणी क्रमांक-एल-३,२५१५- इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, (००),१९८ - ग्रामपंचायतींना सहाय्य (००),(००) (१२) १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतींना सहाय्य अनुदाने. (मुलभूत/बेसिक ग्रँट) (२५१५२६७३), ३१ - सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (रु.१०४१.०५ कोटी)

१०. जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना देय असणारा निधी काढताना संपुर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी देण्यात आलेला निधी आणि संपुर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) यांच्या गुणोत्तरास ग्रामपंचायतीच्या लोकसंखेने गुणीले असता त्या ग्रामपंचायतीस किती निधी देय होतो ते कळते. ज्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक कार्यरत आहे त्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या सदर परिगणना करताना विचारत घेण्यात येऊ नये.

११. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी या शासन निर्णयाच्या प्रती त्यांचे अधिनस्त सर्व जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात.

सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४९/२०२२ वित्त आयोग कक्ष, दिनांक.१६/११/२०२२ नुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय

महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२२११९८१०१६१३६६२० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पो. द. देशमुख)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत - प्रपत्र अ

प्रत.

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
४. मा.मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
५. मा.विरोधी पक्षनेते, विधानसभा / विधान परिषद
६. मा.विधानसभा व विधान परिषद सदस्य.
७. मा. मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक.
८. मा.अ.मु.स. (ग्रा.वि. व पं.रा.) यांचे स्वीय सहाय्यक
९. महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखापरीक्षा), मुंबई (पाच जादा प्रतीसह)
१०. महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखापरीक्षा), नागपूर (पाच जादा प्रतीसह)
११. सर्व विभागीय आयुक्त. (महसूल)
१२. सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष.
१३. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१४. सर्व उपसचिव / अवर सचिव, ग्राम विकासविभाग, मंत्रालय, मुंबई
१५. सर्व सहमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (सर्व विभाग)
१६. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
१७. जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
१८. सर्व जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
१९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२०. वित्त विभाग (व्यय-१५/अर्थसंकल्प१७- / वित्त आयोग कक्ष.)
२१. ग्राम विकास विभाग (सर्व कार्यासने)
२२. निवड नस्ती का.वित्त-४, ग्राम विकास विभाग, मुंबई १.

प्रपत्र- अ

बंधित निधी

वितरण आदेश क्र.१ क्रमांक:पंविआ-२०२२/प्र.क्र.१७६/वित्त-४, दिनांक : १८/११/२०२२ चे विवरणपत्र

(रक्कम रूपयांत)

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
१	२	३	४	५	६	७	८
१	ठाणे	अंबरनाथ	२७	१०९९५०००	१६९६०००	२५४९८०००	
		भिवंडी	९०	६०६११०००	९३१६०००		
		कल्याण	३४	१७५४००००	२७११०००		
		मुरबाड	८९	१९७०७०००	४०१००००		
		शहापूर	२५	१४८२६०००	७११८०००		
		एकूण	२६५	१२३६७९०००	२४८५१०००		२५४९८०००
२	पालघर	वसई	३१	१९०२६०००	२३८२०००	३६२११०००	
		पालघर	१३३	८४४०४०००	१०५५००००		
		डहाणू	८५	६१५७२०००	७८६१०००		
		तलासरी	२१	२३८१९०००	२९५६०००		
		वाडा	८४	२८१६४०००	३७६७०००		
		विक्रमगड	४२	२२९८१०००	२९९००००		
		जव्हार	५०	२२४२८०००	२९९९०००		
		मोखाडा	२७	१२८०८०००	१७८४०००		
		एकूण	४७३	२७५२०२०००	३५२८९०००	३६२११०००	३४६७०२०००
३	रायगड	अलिबाग	५९	३५९०४०००			
		पेन	६३	२७४५७०००			
		पनवेल	६७	३८८२६०००			
		उरण	३५	२२७२८०००			
		कर्जत	५२	३०८२३०००			
		खालापूर	४०	२०१२४०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		सुधागड पाली	३३	९०७३०००			
		रोहा	६४	२८१६७०००			
		माणगाव	७१	२४०५६०००			
		महाड	१३१	२५२४६०००			
		पोलादपूर	३८	६४५६०००			
		म्हसळा	३९	९०२६०००			
		श्रीवर्धन	४२	११५६९०००			
		मुरुड	२४	१०८०७०००			
		तळा	२५	५८९१०००			
		<b>एकूण</b>	<b>७८३</b>	<b>३०६१५३०००</b>			<b>३०६१५३०००</b>
४	रत्नागिरी	रत्नागिरी	९०	३८४२२०००			
		मंडणगड	४७	९७५६०००			
		लांजा	४५	११०५९०००			
		दापोली	१०१	२६८०३०००			
		खेड	१०६	२६६०९०००			
		गुहागर	६१	१८०७००००			
		राजापूर	९१	२२९७६०००			
		चिपळूण	१२७	३७९७७०००			
		संगमेश्वर	१२३	३१५२९०००			
		<b>एकूण</b>	<b>७९१</b>	<b>२२३२०१०००</b>			<b>२२३२०१०००</b>
५	सिंधुदूर्ग	दोडामार्ग	३४	७६१४०००			
		सावंतवाडी	६३	२१६४४०००			
		वेंगुर्ला	३०	१२८५५०००			
		कुडाळ	६८	२४१०२०००			
		मालवण	६५	१६३०३०००			
		कणकवली	६३	२०६८८०००			
		देवगड	७०	१८०९८०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		वैभववाडी	३४	७२७२०००			
		एकूण	४२७	१२८५७६०००			१२८५७६०००
६	नाशिक	बागलाण	१३१	५८७९१०००			
		चांदवड	९०	३६८४००००			
		दिंडोरी	१२१	५२१५००००			
		देवळा	४२	२३१२८०००			
		इगतपुरी	८८	३६७४२०००			
		कळवण	८६	३२८०५०००			
		मालेगाव	१२५	६४१२२०००			
		नांदगाव	८८	३२२३५०००			
		नाशिक	६६	३५४९००००			
		निफाड	११८	७३३१९०००			
		पेठ	२	४७१०००			
		सुरगाणा	११४	०			
		सिन्नर	०	४९१९५०००			
		त्रंबकेश्वर	२७	८२३३०००			
		येवला	८९	३८७३४०००			
		एकूण	११८७	५४२२५५०००			५४२२५५०००
७	धुळे	धुळे	१३१	६९०५४०००	९२०९०००	३४६४००००	
		साक्री	१५७	७०६७२०००	१०५०५०००		
		शिंदखेड	११८	४४०७००००	५८९७०००		
		शिरपूर	१२३	६०४२१०००	८१३७०००		
		एकूण	५२९	२४४२१७०००	३३७४८०००	३४६४००००	३१२६०५०००
८	नंदुरबार	नंदुरबार	१२२	३८७४१०००	५९२००००	३२४११०००	
		नवापूर	१०४	३७३१००००	५४८५०००		
		शहादा	१४३	५५९३२०००	७६०९०००		
		तळोदा	६६	२२४७१०००	२८९२०००		
		अक्कलकुवा	५१	२६३३९०००	५६३५०००		



शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		अक्राणी	८८	३२१७६०००	४०४८०००		
		<b>एकूण</b>	<b>५७४</b>	<b>२१२९६९०००</b>	<b>३१५८९०००</b>	<b>३२४११०००</b>	<b>२७६९६९०००</b>
९	जळगांव	अंमळनेर	११९	३३५३००००			
		भडगाव	४९	२१९९५०००			
		भुसावळ	३९	२४१४३०००			
		बोदवड	३८	११७४६०००			
		चाळीसगाव	११३	५६२८९०००			
		चोपडा	९०	४२०२६०००			
		धरणगाव	७५	२४३५४०००			
		एरंडोल	५२	२३१७३०००			
		जळगाव	६९	३३१९७०००			
		जामनेर	१०६	४९११७०००			
		मुक्ताईनगर	६१	२४४१००००			
		पाचोरा	१००	४०२२००००			
		पारोळा	८३	२७८४८०००			
		रावेर	९५	४४६१६०००			
		यावल	६५	३५८७१०००			
		<b>एकूण</b>	<b>११५४</b>	<b>४९२५३५०००</b>			<b>४९२५३५०००</b>
१०	अहमदनगर	अकोले	९९	३११७९०००			
		संगमनेर	१४२	७१६०८०००			
		कोपरगाव	७५	४०७६४०००			
		रहाता	५०	४५८८००००			
		श्रीरामपूर	५२	३४६९१०००			
		राहुरी	८३	४४२८१०००			
		नेवासा	११४	५९०७००००			
		शेवगाव	९४	३६२८७०००			
		पाथर्डी	१०७	४०४११०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		जामखेड	५८	२०७९७०००			
		कर्जत	९१	३८०९००००			
		श्रीगोंदा	८६	४९८५१०००			
		पारनेर	११४	४५६८७०००			
		अहमदनगर	१०२	४८९१४०००			
		<b>एकूण</b>	<b>१२६७</b>	<b>६०७५१००००</b>			<b>६०७५१००००</b>
११	पुणे	आंबेगाव	१०२	३७७१७०००			
		बारामती	९८	५२३०००००			
		भोर	१५६	२९३४८०००			
		दौंड	८०	५७३२९०००			
		हवेली	७१	४५७१२०००			
		इंदापूर	११६	६३९५६०००			
		जुन्नर	१४४	६५८२३०००			
		खेड	१६१	६१३७००००			
		मावळ	१०१	४३९१५०००			
		मुळशी	९२	२६०८८०००			
		पुरंदर	९३	३३४४७०००			
		शिरूर	९६	६१७५३०००			
		वेलहा	७०	९४०००००			
		<b>एकूण</b>	<b>१३८०</b>	<b>५८८१५८०००</b>			<b>५८८१५८०००</b>
१२	सातारा	जावळी (मेढा)	१२३	१७४८९०००			
		कराड	२००	८३९२००००			
		खंडाळा	६३	१९७९३०००			
		कोरेगाव	१४२	३८१८१०००			
		मान	९४	३२४३२०००			
		खटाव	१३३	४५२६१०००			
		महाबळेश्वर	७६	७४६५०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		पाटण	२३०	४८७८४०००			
		फलटण	१३०	५१३७५०००			
		वाई	९७	२८६६५०००			
		सातारा	१८८	५४२९००००			
		<b>एकूण</b>	<b>१४७६</b>	<b>४२७६५५०००</b>			<b>४२७६५५०००</b>
१३	सांगली	शिराळा	९१	२५९२६०००			
		वाळवा-इस्लामपूर	९३	६०९०७०००			
		पलुस	३३	२४२८५०००			
		कडेगाव	५४	२२९६२०००			
		खानापूर-विटा	६४	२०२०९०००			
		आटपाडी	५३	२०१९१०००			
		तासगाव	६८	३७३५८०००			
		मिरज	६४	६१६१९०००			
		कवठे-महाकाळ	५९	२३६१६०००			
		जत	११६	५१२७७०००			
		<b>एकूण</b>	<b>६९५</b>	<b>३४८३५००००</b>			<b>३४८३५००००</b>
१४	सोलापूर	अक्कलकोट	११७	४३२८६०००			
		बार्शी	१२८	४०४७४०००			
		करमाळा	१०७	३८६११०००			
		माढा	१०८	५०८४८०००			
		माळशिरस	१०२	६५५९१०००			
		मंगळवेढा	७९	३२२२१०००			
		मोहोळ	८९	४१३२४०००			
		पंढरपूर	९४	६०१०८०००			
		सांगोला	७६	५०४९८०००			
		उ.सोलापूर	३६	१८५१६०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		द. सोलापूर	८३	४५५१२०००			
		एकूण	१०१९	४८६९८९०००			४८६९८९०००
१५	कोल्हापूर	आजरा	७२	१७९०६०००			
		भुदरगड	९६	२६११४०००			
		चंदगड	१०८	३०९१५०००			
		गडहिंग्लज	८९	३३७६००००			
		गगनबावडा	२९	६२६१०००			
		हातकणंगले	६०	७८८८७०००			
		कागल	८३	४०२६६०००			
		करवीर	११८	८५४९१०००			
		राधानगरी	९७	३४८०८०००			
		शाहुवाडी	१०६	३१५५९०००			
		शिरोळ	५२	५१०६८०००			
		पन्हाळा	१११	४४८५६०००			
		एकूण	१०२१	४८१८९१०००			४८१८९१०००
१६	औरंगाबाद	औरंगाबाद	११५	६०५३८०००			
		पैठण	११०	५३९१६०००			
		गंगापूर	१११	५७७९९०००			
		वैजापूर	१३५	४७५०७०००			
		कन्नड	१३८	५२५५००००			
		खुलताबाद	४०	१७८५१०००			
		सिल्लोड	१०४	५२८०८०००			
		फुलंब्री	७१	२६१५६०००			
		सोयगाव	४६	१८५०४०००			
		एकूण	८७०	३८७६२९०००			३८७६२९०००
१७	जालना	जालना	१२३	४०८५६०००			
		बदनापूर	७९	२४८३६०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		अंबड	१११	३९२३१०००			
		घनसावंगी	९६	३३८५५०००			
		परतूर	८०	२४७७७०००			
		मंठा	८७	२४१६००००			
		भोकरदन	१२४	४९४१९०००			
		जाफ्राबाद	७२	२५७६४०००			
		<b>एकूण</b>	<b>७७२</b>	<b>२६२८९८०००</b>			<b>२६२८९८०००</b>
१८	परभणी	सेलू	८२	२१४३२०००			
		जितूर	१३६	४१५२७०००			
		परभणी	११७	४०३६४०००			
		मानवत	४९	१४९०८०००			
		पाथरी	४९	१७८८५०००			
		सोनपेठ	४२	१२९१९०००			
		गंगाखेड	८४	२६८६८०००			
		पालम	६४	१७३९४०००			
		पुरणा	७९	२५५९१०००			
		<b>एकूण</b>	<b>७०२</b>	<b>२९८८८८०००</b>			<b>२९८८८८०००</b>
१९	हिंगोली	हिंगोली	१११	३२१३३०००			
		वसमत	११९	४०३०८०००			
		कळमनुरी	१२५	३७९४००००			
		सेनगाव	१०७	३४२३००००			
		औढा नागनाथ	९५	२९४१८०००			
		<b>एकूण</b>	<b>५५७</b>	<b>१७४०२९०००</b>			<b>१७४०२९०००</b>
२०	बीड	अंबाजोगाई	९९	३४१८८०००			
		आष्टी	१२५	४०३७१०००			
		बीड	१७५	४८२६२०००			
		धारूर	५२	१६३६३०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		गेवराई	१३६	५२५७२०००			
		केज	११४	३७२०२०००			
		माजलगाव	९१	३५९६३०००			
		परळी	९०	३३१७७०००			
		पाटोदा	५९	१८९८८०००			
		शिरूर-कासार	५२	२१०८५०००			
		वडवणी	३५	१३०६३०००			
		<b>एकूण</b>	<b>१०२८</b>	<b>३५१२३४०००</b>			<b>३५१२३४०००</b>
२१	नांदेड	नांदेड	७३	२९८२७०००			
		अर्धापूर	३९	१४८०३०००			
		मुदखेड	५०	१६०७४०००			
		कंधार	११५	३९४०२०००			
		मुखेड	१२७	४६४६२०००			
		देगलूर	८७	२९९८४०००			
		बिलोली	७३	२४५८४०००			
		नायगाव	७९	२८८६१०००			
		धर्माबाद	४५	११००९०००			
		हदगाव	१२४	४०४२००००			
		किनवट	१२६	३६४९५०००			
		भोकर	६६	१८४२१०००			
		हिमायतनगर	५२	१५५३७०००			
		माहूर	५८	१४७१७०००			
		उमरी	५८	१४९३७०००			
		लोहा	११८	३८१४३०००			
		<b>एकूण</b>	<b>१२९०</b>	<b>४१९६७६०००</b>			<b>४१९६७६०००</b>
२२	उस्मानाबाद	उस्मानाबाद	१११	५२३५२०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		तुळजापूर	१०७	३९२१३०००			
		उमरगा	८०	३७७४६०००			
		लोहारा	४४	२०४६१०००			
		कळंब	९१	१३१३१०००			
		वाशी	४२	३३५९८०००			
		भूम	७४	२०६८४०००			
		परांडा	७२	२१२४५०००			
		<b>एकूण</b>	<b>६२१</b>	<b>२३८४३००००</b>			<b>२३८४३००००</b>
२३	लातूर	अहमदपूर	९७	३३६८८०००			
		औसा	१०९	४८१३३०००			
		चाकूर	७१	२७६८४०००			
		देवनी	४५	१४८२४०००			
		जळकोट	४३	१३७४५०००			
		लातूर	११०	५२५९७०००			
		निलंगा	११५	५००९२०००			
		रेणापूर	६५	२१७४४०००			
		शिरूर (अनंतपाळ)	४२	१२९५८०००			
		उदगीर	८७	३६३१९०००			
		<b>एकूण</b>	<b>७८४</b>	<b>३११७८४०००</b>			<b>३११७८४०००</b>
२४	बुलडाणा	बुलडाणा	६६	३८४५५०००			
		चिखली	९९	३९५४२०००			
		देऊळगाव राजा	४८	१६५४३०००			
		सिंदखेड राजा	८०	२७९७८०००			
		लोणार	६०	२२५६६०००			
		मेहकर	९८	३९०४००००			
		खामगाव	९७	३७९५६०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		शेगाव	४६	१५४१७०००			
		संग्रामपूर	५०	२२५०१०००			
		जळगाव जामोद	४७	२२४६२०००			
		नांदुरा	६५	२२९६००००			
		मलकापूर	४९	१९३८३०००			
		मोताळा	६५	२७९३४०००			
		<b>एकूण</b>	<b>८७०</b>	<b>३५२७३७०००</b>			<b>३५२७३७०००</b>
२५	अकोला	अकोट	८५	२८९८७०००	३८७५०००	२५०५४०००	
		तेल्हारा	६२	२६७१३०००	३४८९०००		
		पातूर	५७	२०५५३०००	२८११०००		
		मुर्तिजापूर	८६	२३८५१०००	३२२२०००		
		अकोला	९७	३४३५६०००	४६०७०००		
		बाळापूर	६६	२५१७९०००	३३५९०००		
		बार्शीटाकळी	८२	२२३२२०००	३०४८०००		
		<b>एकूण</b>	<b>५३५</b>	<b>१८१९६१०००</b>	<b>२४४११०००</b>	<b>२५०५४०००</b>	<b>२३१४२६०००</b>
२६	वाशिम	वाशिम	८३	३०३९९०००	४१५८०००	२३११८०००	
		मालेगाव	८०	२९३६१०००	३९७२०००		
		रिसोद	८३	३००२८०००	३९९६०००		
		कारंजा	९१	२५४०८०००	३४७२०००		
		मनोरा	७७	२५७९८०००	३४७७०००		
		मंगरुळपीर	७६	२५४३१०००	३४४६०००		
		<b>एकूण</b>	<b>४९०</b>	<b>१६६४२५०००</b>	<b>२२५२१०००</b>	<b>२३११८०००</b>	<b>२१२०६४०००</b>
२७	अमरावती	अमरावती	५९	२४७२१०००			
		भातकुली	४८	१८१९९०००			
		नांदगाव खाडेश्वर	६८	२०३४३०००			
		चांदूर रेल्वे	४९	१३५६३०००	१९१९०००		



शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		धामणगाव रेल्वे	६२	१९५७७०००	२६४००००		
		तिवसा	४५	१६०३८०००	२२०८०००		
		मोर्शी	६७	२५४०४०००			
		वरुड	६६	२७५११०००			
		चांदूर बाजार	६६	३०५५७०००			
		अचलपूर	७२	२९६९३०००			
		अंजनगाव सुर्जी	४९	१८२९३०००			
		दर्यापूर	७२	२२८५५०००			
		चिखलदरा	६०	२८१९५०००			
		धारणी	५४	१८८७३०००			
		<b>एकूण</b>	<b>८३७</b>	<b>३१३८२२०००</b>	<b>६७६७०००</b>		<b>३२०५८९०००</b>
२८	यवतमाळ	यवतमाळ	८६	२२८४७०००			
		बाभुळगाव	६२	१३६४६०००			
		कळंब	६१	१४८३००००			
		पांढरकवडा	४९	१३७२३०००			
		घाटंजी	६५	१९२१७०००			
		राळेगाव	६०	१४४५९०००			
		वणी	१०१	२७०५४०००			
		मारेगाव	५६	१२१६००००			
		दारव्हा	८६	२७६८००००			
		दिग्रस	५५	१९१४३०००			
		नेर	५१	१५९१४०००			
		पुसद	११९	४६२६२०००			
		उमरखेड	९२	३४०५७०००			
		महागाव	७५	३१४५५०००			
		आर्णी	७२	२१९०३०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		झरी जामनी	५३	१३४७९०००			
		एकूण	११४३	३४७८२९०००			३४७८२९०००
२९	वर्धा	वर्धा	७३	४२४५४०००			
		सेलू	६२	१८०३५०००			
		देवळी	६२	१८५४१०००			
		आर्वी	६०	१६४३८०००			
		आष्टी	४१	११३८४०००			
		कारंजा	५९	१३५६२०००			
		हिंगणघाट	७६	१९३८१०००			
		समुद्रपूर	७१	२१२४६०००			
		एकूण	५०४	१६१०४१०००			१६१०४१०००
३०	नागपूर	नागपूर	६६	३०९९००००	४००२०००	३९३८२०००	
		कामठी	४७	२०६७६०००	२६५९०००		
		हिंगणा	५३	३४३३७०००	४४२७०००		
		कळमेश्वर	५०	१४९५६०००	२०६१०००		
		काटोल	८३	२१०९६०००	२९३३०००		
		नरखेड	७०	२०६५२०००	२८०००००		
		सावनेर	७५	३१९०४०००	४०८५०००		
		पारसोनी	५१	१८०५१०००	२४०४०००		
		रामटेक	४५	२३४८००००	३१३६०००		
		मौदा	६३	२२१४८०००	२९५८०००		
		उमरेड	४७	१७५३८०००	२५१२०००		
		भिवापूर	५०	११०६४०००	१७०९०००		
		कुही	५१	१७६७३०००	२६८३०००		
		एकूण	७५१	२८४५६५०००	३८३६९०००	३९३८२०००	३६२३१६०००
३१	भंडारा	भंडारा	७८	२८३८००००	४१९४०००	२२७०५०००	
		मोहाडी	७६	२४५१७०००	३१७६०००		

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		तुमसर	९६	३०८६२०००	४०८७०००		
		लखानी	७१	२०२८६०००	२५८७०००		
		साकोली	६१	१९५०१०००	२५४८०००		
		लाखांदूर	६२	१९९२३०००	२५५८०००		
		पावनी	७७	२२७४८०००	२९७९०००		
		<b>एकूण</b>	<b>५२१</b>	<b>१६६२१७०००</b>	<b>२२१२९०००</b>	<b>२२७०५०००</b>	<b>२११०५१०००</b>
३२	गोंदिया	गोंदिया	१०८	५००१८०००	६३५००००	२५५८१०००	
		तिरोडा	९३	२६०२२०००	३३९५०००		
		आमगाव	५७	१६८१८०००	२१५४०००		
		सालेकसा	४१	१४३१५०००	१९१२०००		
		देवरी	५४	१७२८७०००	२६५००००		
		गोरेगाव	५४	१९६५६०००	२६६२०००		
		सडक अर्जुनी	६२	१९०६७०००	२५६००००		
		अर्जुनी मोरगांव	६८	२३३७१०००	३२४३०००		
		<b>एकूण</b>	<b>५३७</b>	<b>१८६५५४०००</b>	<b>२४९२६०००</b>	<b>२५५८१०००</b>	<b>२३७०६१०००</b>
३३	चंद्रपूर	चंद्रपूर	४७	२२५०२०००			
		मूल	४५	१४८५४०००			
		सावली	५२	१६५५५०००			
		सिंदेवाही	४९	१६१०२०००			
		नागभीड	५४	१७९१४०००			
		ब्रम्हपुरी	७३	२२४०८०००			
		पोंभुर्णा	३१	७७८३०००			
		बल्लारपूर	१७	८००४०००			
		चिमूर	९२	२३२२६०००			
		भद्रावती	७०	१७२३३०००			
		राजुरा	६४	१८५७६०००			

शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२२/प्रक्र-१७६/वित्त-४

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	पंचायत समिती	एकूण ग्रामपंचायती	ग्रामपंचायत (लेखाशिर्ष-२५१५२६७३)	पंचायत समिती (लेखाशिर्ष-२५१५२६५५)	जिल्हा परिषद (लेखाशिर्ष-२५१५२६३७)	एकूण
		कोरपना	५१	१६०७१०००			
		जिवती	३६	१०१११०००			
		गोंडपिंपरी	५०	१२४५००००			
		वरोरा	८१	२१८३८०००			
		एकूण	८१२	२४५६२७०००			२४५६२७०००
३४	गडचिरोली	अहेरी	३७	१६८८५०००			
		आरमोरी	३१	११९९५०००			
		भामरागड	१५	३७७५०००			
		चामोर्शी	७३	२६६५१०००			
		देसाईगंज	२०	९५९५०००			
		धानोरा	५३	१२१८९०००			
		एटापल्ली	२७	१३२४३०००			
		गडचिरोली	५०	१५६०००००			
		कोरची	२९	६८३४०००			
		कुरखेडा	४५	१३८१४०००			
		मुलचेरा	१६	८०१३०००			
		सिरोंचा	३९	११२२००००			
		एकूण	४३५	१४९८१४०००			१४९८१४०००
		एकूण रक्कम		१०४१०५०००००	२६४६०००००	२६४६०००००	१०९३९७०००००

(पो. द. देशमुख)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन